

दोन दिना जारी पदावर नियमांचली पाठ्याकाळी-
वील अतिरिक्त वेतन / विवेष वेतन
याचाबत स्पष्टीकरण

महाराष्ट्र भासा

वित्त विभाग

शासन पारिषद्क्रमांक वेतन-१३९०/प. ख. ५५/१०/तेवा-८,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर १९९०.

वाचा :- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेतन-१३९०/प. ख. २/१०/तेवा-८,
दिनांक १० मे १९९०.

पुरारपत्रः :- महाराष्ट्र नागरी लेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ५६ प्रमाणे ऐवजा
रखाऱ्या शासकीय कर्मिता-चालके त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाव्या अतिरिक्त
कार्यभार तोपदिष्यात येतो तेव्हा अगा दुसऱ्या पदाकरिता त्या पदाच्या संभाव्य वेतनाच्या
१०% दराने परंतु दरम्हा रु. ५००/- एकूणा मध्यदिपर्यंत अतिरिक्त वेतन/विवेष वेतन दिनांक
१ ऑक्टोबर १९८८ पासून देण्याचे आदेश, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेतन १३९०/
प. ख. २/१०/तेवा-८, दिनांक १० मे १९९० अनुच्ये निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांतील तरतुदीतंबंधी गाही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ते मुद्दे व त्यांनी स्पष्टीकरणे
खालीलप्रमाणे आहेत :-

उपस्थित केलेले मुद्दे

स्पष्टीकरण

[अ] दिनांक १ ऑक्टोबर १९८८ पासून
पुढे ज्या शासकीय कर्मिता-चालकी अतिरिक्त कार्य-
भार पारण केला असेल त्यांना अतुष्यारित
वेतनाच्या आधारावर २०५ दराने विवेष वेतन/
अतिरिक्त वेतन दिले असेल तर शा. नि. वि. वि.
क्र. वेतन-१३९०/प.ख.-२/१०/तेवा-८, दि. १० मे
१९९० अनुसार देय होणारी फरकाची रुक्म
त्या कर्मिता-चाला प्रदान करता घेऊ घाय!

[ब] ज्या कर्मिता-चाले दि. १-१०-१९८८
पूर्वीपासून अतिरिक्त कार्यभार पारण केला असेल
त्या कर्मिता-चाले संभाव्य वेतन क्षात्र प्रकारे
काढण्यात यावेह?

[अ] होय

[ब] दि. १-१०-८८ पूर्वी ज्या
दिवांगी अतिरिक्त कार्यभार तुल कोळो
त्या दिवांगी अतुष्यारित वेतनावर
असुधारित वेतनलेणीप्रमाणे तुष्यारित
वेतनलेणीतही संभाव्य वेतन निश्चित
करावे मात्र दि. १-१०-१९८८ पूर्वी
अतुष्यारित संभाव्य वेतनावर त्या
वेक्ष्या दराने विवेष वेतन/अतिरिक्त का
येतन अनुदेश होईल व तुष्यारित वेतन-
लेणीतीत संभाव्य वेतनावर दिनांक
१-१०-१९८८ रोजी ५ रुपनीतर १०%
मात्रा रु. ५००/- दरम्हा पर्यंत ग्राह-
दित इतके विवेष वेतन/अतिरिक्त का वेतन
अनुदेश होईल.

उपस्थित केलेले मुद्रे

स्पष्टीकरण

[क] शुधारित वेतनभ्रेणी अस्तित्वात आल्पानंतर शुधारित वेतनापृगाणे संभाव्य पेतन काढून दि. १-१०-१९८८ पर्यंता पूर्वीच्या २०% या दराने पिंडी वेतन/अस्तिरिक्त वेतन देण्यात आणि अस्तित्वासु, एथा कमीच्या-पाकडून जादा दिलेल्या अस्तिरिक्त वेतनाची र काम वाळून करावी किंवा कोेऱे

[क] जादा दिलेली अस्तिरिक्त वेतन/पिंडी वेतनाची र काम वाळून करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मंगला मं. कोरगांवकर,
उप सचिव, वित्त विभाग

प्रति

महालेखापाल-१[लेखा व अनुदोयता], महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल-२[लेखा व अनुदोयता], महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल-३[लेखा परीक्षा], महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल-४[लेखा परीक्षा], महाराष्ट्र, नागपूर,
तंत्रालय, लेखा व लोकांगारे, मुंबई,
अधिकारी व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
तर्फ कंटी आणि राज्यमंत्री यांचे त्वारीय सहाय्यक,
मंत्रालयीन सर्व विभाग,
मंत्रालयाच्या तर्फ विभागांचालील विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रमुख व कायांलिय प्रमुख,
प्रबंधक, उच्च न्यायालय [गृळ शाखा], मुंबई,
प्रबंधक, उच्च न्यायालय [अपेल शाखा], मुंबई,
सचिव, महाराष्ट्र लोकतोपा आयोग, मुंबई,
सचिव, महाराष्ट्र विधानसंघ लिपिवालय, मुंबई,
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त प्राप्ती कायांलिय, मुंबई,
संतनिधर रिलीफ ऑफिसर, पे-रिलीफ प्राइन्ट, भारत तरफार, वित्त मंत्रालय,
[चयं पिभाग], छोली ड्रमांक २६१, नार्थ लॉक, नवी दिल्ली,
मुख्य लेखा परीक्षक, न्यायालय निधी इक्षेष, मुंबई,
उप मुख्य लेखा परीक्षक, न्यायालय निधी इक्षेष, मुंबई/मुणे/अ॒रंगाबाद/नाविलोगांव निधी,
जनरल्पर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
तर्फ जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
तर्फ जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व पित्त अधिकारी,
तर्फ जिल्हा कायांलार अधिकारी,
पित्त विभागातील तर्फ कायांतने,
निकू काईल, वित्त विभाग, लेवा-३

मानाविकार.